

Date: May 15, 2023

To, BSE LIMITED P.J Towers, Dalal Street, Mumbai-400001

Scrip Code: 538964

Dear Sir/Madam,

# Subject: Submission of advertisement published in newspapers regarding Notice of transfer of equity shares and unclaimed dividend to Investor Education Protection Fund (IEPF) Account.

In accordance with the Investor Education Protection Fund (IEPF) Authority (Accounting Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time, we have published an advertisement in Free Press Mumbai edition and in Navshakti (Marathi Language), requesting the concerned shareholders to take appropriate action to claim their dividend, which has been remained unpaid or unclaimed for seven consecutive years or more, failing which their shares and unclaimed dividend will become liable to be transferred to the IEPF Account.

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, we attached herewith copies of the advertisement published in the following Newspapers:

- 1. Free Press Mumbai Edition (English Language)
- 2. Navshakti Mumbai Edition (Marathi Language)

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For Mercury Laboratories Limited

Krishna Shah Company Secretary & Compliance Manager

Head Office & Factory - 1 : 2/13-14, Gorwa Industrial Estate, Gorwa, Vadodara - 390 016, Ph. : 0265 2280180. E-mail : mllbrd@mercurylabs.com Factory - 2 : Halol-Vadodara Road, Vill. : Jarod, Vadodara - 391 510. Ph. : 02668 274312.

#### Regd. Office :

1<sup>st</sup> Floor 18,Shreeji Bhuvan, 51, Mangaldas Road, Princess Street, Mumbai - 400 002. Ph. : 022 66372841. Fax : 022 2201 5441. E-mail : secretarial@mercurylabs.com 12

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM ZEESHAN MUSHTAQUE SHAIKH TO

ZEESHAN MUSTAQUE SHAIKH AS PEF

AADHAAR CARD NO. XXXX XXXX 9064

I PRAGATI OF NO 2818788Y SEP

KADAM JAY PARSHURAM RESIDENT

OF VILLAGE -- KELANE, PO - KELANE TEH -- KHED, DIST -- RATNAGIRI MAHARASHTRA. PIN 415605 HAVE

CHANGED MY NAME FROM PRAGAT

TO CHAYA PARSHURAM KADAM WIDE

AFFIDAVIT DATED 12/05/0223 BEFORE

I HAVE CHANGED MY NAME FROM JIVI

LALJI GANDHI TO JIVIBEN LALJ

GANDHI AS PER DOCUMENTS. CL-120

I HAVE CHANGED MY NAME FROM

JIVTI LALJI GANDHI TO JIVIBEN LALJ GANDHI AS PER DOCUMENTS

HAVE CHANGED MY NAME FROM

VARSHABEN LALJI GANDHI AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD IQBAL MANSURI TO MOHD

IQBAL ABDUL KADAR MANSURI AS

HAVE CHANGED MY NAME FROM

RUMSHAD IBRAHIM SHAH TO

RUBEENA SALEEM SHAH AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM

RIKSI GURDEEP BHATIA TO RIKSY

BHATIA AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM

SHAIKH FATEH MOHD. SHIRAKAT ALI TO MY NEW NAME SARAKAT ALI

MEHBOOB ALI SHAIKH AS PER AADHAR CARD NO. 2418 9431 8446.

I, NAIYA CHAWLA HAVE CHANGED MY

MINOR SON'S NAME FROM AARIN KHAN TO PAVISH CHAWLA AS PER

AFFIDAVIT DATED 03.05.2023. CL-568

I HAVE CHANGED MY NAME FROM

MR.SALINDERKUMAR RAMKUMAR SAINI TO MR. SALINDER RAMKUMAR

SAINI AS PER AFFIDAVIT DATED

VARSHA LALJI GANDHI

DOCUMENTS.

DOCUMENTS.

PER DOCUMENTS.

MAGISTRATE ,CHIPLUN.

CL-102

CL-110

CL-120 A

CL-120 E

CL-120 C

CL-120 D

CL-120

CL-470

CL-900

TC

DATED: 07-04-2014

### R. R. Mishra Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press Whatsapp & Mobile 9820113194

Watch on YouTube: 🧶 आप और आपका भविष्य

DISCLAIMER

The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the epaper on the officia website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press

Journal has no role to play.

# CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspape for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM AQEELA BI BINTE SK. HABIB TO NEW NAME AKILABI RONAQUE ALI SAYYED AS PER AFFIDAVIT NO. 54AA 099318 DATED : 13 MAY 2023 CL-101

PUBLIC NOTICE

09/05/2023

Take a Notice that my client intends to buy the Apartment from NAMAH REALTORS PVT. LTD., who have represented us to be the owner of the more particularly described in the Schedule hereunder written. ALL PERSONS having any claim or interest against or over the said Apartment or any part thereof or on the land on which the building consisting of the said Apartment is situated, either by way of inheritance, mortgage possession, sale, gift, lease, lien, charge, trust, license, mainter easement, or otherwise howsoever are hereby required to make the sam known in writing to the undersigned at his office at : 4, Ram Kunj Smruti Ram Maruti Road Extension Dadar (W), Mumbai – 400 028 within 14 days from the date hereof, failing which the sale will be completed withou reference to such claim or claims and the same, if any, will be considered a waived or abandoned.

#### SCHEDULE OF THE PROPERTY AND SHARES

Apartment No.201, admeasuring 842 Sq. Feet carpet area inclusive balcony area, on the 2nd Floor in the building known as "Arihant", along with two oper car parking Nos. 4 & 5, situated at Plot No.769, Parsee Colony, Dr. Ghanti Road, Dadar (East), Mumbai 400 014, situate, lying and being a plot of land bearing C. S. No.536/10 of Matunga Division in the Registration District and Sub-District of Mumbai City along with a proportionate undivided share in the common areas and facilities (which includes the proportionate share in the piece of land admeasuring 418.06 square meters bearing Plot No.769, Dadar Matunga South Estate, Cadastral Survey No.536/10 of Matunga Division a Dr. Ghanti Road, Dadar (East), Mumbai - 400 014) and in the limited commor areas and facilities

Place : Mumbai Date : 15th May, 2023.



|  | E-Tender Notice  |
|--|--|
| Department   | Public Health Dept.  |
| Division   | Dr. R. N. Cooper Hospital, Juhu  |
| Bid No.  | 7200052215   |
| Subject  | Purchase of Trinocular Microscope and Camera for<br>Trinocular Microscope for Anatomy Department in<br>HBT Medical College & Dr. R. N. Cooper Hospital |
| E-Tender Sale & Submission                           | From 15.05.2023 from 13:00 Hrs.<br>to 22.05.2023 upto 16:00 Hrs.   |
| Date and Time of Opening of<br>Packet 'A' Packet 'B' | 24.05.2023 after 14:00 Hrs.<br>24.05.2023 after 14.10 Hrs.   |
| Date and Time of Opening of<br>Packet 'C'            | 05.06.2023 after 15:00 Hrs.  |
| Website  | http://portal.mcgm.gov.in  |
| Contact Person A-Name                                | Priti Kadam (Store Head Clerk)   |
| B) Telephone (office)                                | 022-26207257 Extn. No. 232   |
| C) E-Mail Address                                    | clo1.cooper@mcgm.gov.in  |
| PRO/329/ADV/2023-24                                  | Sd/-<br>Dean<br>H. B. T. Medical College &<br>DR. R. N Cooper Hospital<br>E.E.Mech.(E.I.)Maint   |

Opp. Gayatri Mandir, Old Palasia, Indore- 452001 Email ID:- cepwdwest@mp.nic.in, Ph. no. 0731-2491825 Indore, Dated: 04/05/2023 NIT No. 03/Gen/40/2023-24

### **NOTICE INVITING TENDER**

Online tender in three envelope system are hereby invited for the following work. Details of works can be seen on the website http://mptenders.gov.in

| 20             |                         |             | on the website n   | repainiptoint                                  | 101 0.90 mil                 | •                                     |  |
|----------------|-------------------------|-------------|--|--|------------------------------|---------------------------------------|--|
| No. Portal No. |                         | District    | Name of work   | Probable<br>amount of<br>contract<br>(in Lacs) | Amount<br>of EMD<br>(In Rs.) | Cost of<br>Tender<br>form<br>(In Rs.) | Time<br>allowed for<br>completion            |
| 1              | 2023_PWDRB_<br>273891_1 | KHARGONE    | Upgradation of<br>Kasrawad<br>Pipalgone Bediya<br>Road Km 1 to<br>23/8 and 25/6,<br>28/6, 30/8 Total<br>Length 23.40 Km. | 4506.38  | 2253000/-                    | 50000/-                               | 18<br>Months<br>including<br>rainy<br>season |
| 2              | 2023_PWDRB_<br>273892_1 | INDORE-1    | Construction of<br>Kumthi to<br>Darjanpura Road<br>Length 7.70 km<br>Including<br>Electric work.                         | 612.70   | 612700/-                     | 20000/-                               | 12<br>Months<br>including<br>rainy<br>season |
|                | Total                   |             |  | 5119.08 LAC                                    |                              |                                       |  |
| -              | The document            | can only be | e purchased onli   | ne from the                                    | above we                     | bsite aft                             | er making                                    |

online payment. The last date & time for purchase of Document and Bid Submission online is Dated 17-05-2023 upto 17:30. Detailed NIT and other details can be viewed on the above mentioned portal.

Amendments to NIT, if any, would be published on website only, and not in newspaper. Submit all the mandatory documents online on above mentioned website. Do not submit any physical document in the office.

> Sd/ Chief Engineer P.W.D. Indore Zone, Indore

**POSSESSION NOTICE** 

### EDELWEISS ASSET RECONSTRUCTION COMPANY LTD. CIN: U67100MH2007PLC174759

Retail Central & Regd. Office: Edelweiss House, Off CST Road, Kalina, Mumbai 400098 ereas, The Authorized Officer of the Secured Creditor mentioned herein, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Inforcement of Security Interest (Act), 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with (Rule 3) of the Security Interest inforcement Rules, 2002 issued a demand notice as mentioned below calling upon the borrower(s) to repay the amount mentioned in the notic vithin 60 days from the date of receipt of the said notice.

Within to days informed to be offective of the set of t

| - 1-2 |   |                     |                          |                        |  |                                   |                       |                      |
|-------|---|---------------------|--------------------------|------------------------|--|-----------------------------------|-----------------------|----------------------|
|       | SI<br>No  | Name of<br>Assignor | Name of<br>Trust         | Loan Account<br>Number | Borrower Name &<br>Co-Borrower(s) Name   | Amount & Date of<br>Demand Notice | Date of<br>Possession | Possession<br>Status |
|       | 1   | EHFL                | EARC<br>TRUST<br>SC- 447 | LMUM0HL0<br>000045950  | 1.Mrs Kishori Parmand Zunzarrao<br>(Borrower) 2.Mr Parmanand<br>Zunzarrao(Co Borrower) | 07-04-2021<br>₹ 69,68,600.31 ps   | 10-05-2023            | Physical possession  |
| E     | DESCRIPTION OF THE PROPERTY: All the piece and parcel oof the property situated at Flat no 302 on 3rd for in F wing in the building known |                     |                          |                        |  |                                   | ng known as           |                      |

F CHS on the land bearing CTS no 637/P,637/44, 637/45,637/46,637/49(P) 637/55 P ,6378/54,55,56,58 P ,637/59 to 78 P ,637/87 t 121 Plot no 17(P) situated at kurla,Mumba

| 2  | Dewan<br>Housing<br>Finance<br>Limited | LARC         1423706         Deshmukh (borrower)         17-01-2018           nance         TRUST         [130-         2. Samar Satyabrata Nayak         &           mited         SC-371         0008037]         (Guarantor)         ₹ 14,33,761/- |   | 12-05-2023 | Physical<br>Possessio  |             |                            |                  |                        |
|--|--|---|---|------------|--|-------------|----------------------------|------------------|------------------------|
| DES  | CRIPTION OF 1                          | THE PROPE   | RTY: The proper                         | ty of the  | Residential bearing Flat No  | 303, adme   | asuring about 31.86 S      | q. Mt. of Carpe  | tarea, 38.23           |
| Sq N   | Vit of Built-up Are                    | a, on the Th  | ird Floor, 'B' Wing                     | of the b   | uilding named "Sai Residency   | " standing  | upon the non-agricult      | ure land bearin  | g Plot No.10           |
| & 12, Survey No.56+57+58, bearing C.T.S. No:- 1660, 1662, 1663, 1780, totally admeasuring about 600 Sq.Mtrs. situated at village Chinchvali- |  |   |   |            |  |             |                            |                  |                        |
| Shel   | kin, Khopoli, Talu                     |   |   |            | the time limits of Khopoli Mun   | icipal Cou  | ncil.                      |                  |                        |
|  | Dewan Hou                              | ising E   | ARC TRUST 14                            | 23574      | 1) Mr. Sanjay Bapurao De   |             |                            | 40.05.0000       | Physical               |
| 3  | Finance Lin                            |   | SC-371                                  | 130-       | (borrower) 2. Samar Sa   |             | &                          | 12-05-2023       | Possession             |
| -  |  |   |   | 08041]     | Nayak (Guaranto  | /           | ₹ 16,05,601/-              |                  |                        |
|  |  |   |   |            | Residential bearing Flat No  |             |                            |                  |                        |
|  |  |   |   |            | uilding named "Sai Residency   |             |                            |                  |                        |
|  |  |   |   |            | 662, 1663, 1780, totally adm   |             |                            | uated at village | Chinchvali             |
| She  | kin, Khopoli, Talı                     | uka- Khalapi  | ur, District-Raigad                     | l within   | the time limits of Khopoli Mun   | icipal Cou  | ncil.                      |                  |                        |
| 4  | Dewan Hous<br>Finance Limi             | ited TR   | RC 552162<br>UST [690-<br>-371 0000042] | 2)         | nt Moreshwar Ghosalkar (E<br>Shradda Hemant Ghosalka<br>ower) 3) Ashok Mane (Gua | ar (Co      | &                          | 09-05-2023       | Physical<br>Possession |
| DES  | CRIPTION OF 1                          | THE PROPE   | RTY: All The Pie                        | ce And     | Parcel Of The Property Situat  | ted At Flat | No. 3. On 2nd Floor.       | Admeasuring 6    | 40sa.Et Buil           |
|  |  |   |   |            | an Land Bearing C. T. S. No.   |             |                            |                  |                        |
|  |  |   |   |            | Kulgaon Badlapur Municipal C   |             |                            |                  |                        |
|  |  |   |   |            | Doc No: 02870/2007: Dated:   |             |                            |                  |                        |
| The  | horrower having                        | failed to re  | nay the amount                          | notice i   | s hereby given to the borrowe  | ar and the  | nublic in general that     | the undersion    | ed being the           |
|  |  |   |   |            | mpany Limited has taken poss   |             |                            |                  |                        |
|  |  |   |   |            | on 13 of Act read with rule 8 of   |             |                            |                  |                        |
|  | tioned against e                       |   | , , ,                                   | 0136011    | IT TO OF PIOL TODU WILLTUNE O UI   | ule decui   | ity interest Enforceme     | 110 1103, 2002   | . on the date          |
|  |  |   |   | eub eoc    | tion (8) of section 13 of the Ac   | t in roenov | st of time available, to r | odoom the soc    | urad accate            |
|  |  |   |   |            | eby cautioned not to deal with   |             |                            |                  |                        |
|  |  |   |   |            | on Company Limited for the   |             |                            |                  |                        |
| ·  |  | the Edelwe  | iss Asset Recon                         | struction  | on company cimited for the   | amount m    |                            |                  |                        |
| Place: Mumbai Sd/- Authorized Officer  |  |   |   |            |  |             |                            |                  |                        |

🛞 Edelweiss

Standalone

Audited

4.954.06

1.046.41

1.046.41

1.055.03

320.90

3.26

3.26

Year Ended

Audited

17.859.84

3,629.67

3.629.67

3.747.89

320.90

11.31

11.31

20,399.86

31-03-2023 31-12-2022 31-03-2022 31-03-2023 31-03-2022 31-03-2023 31-03-2022

Audited

22.176.16

5,039,38

5.039.38

5.080.69

320.90

15.70

15.70

25,159.65

Quarter Ended

Unaudited

5.721.76

1.362.35

1.362.35

1.367.43

320.90

4.25

4.25

ड्रिी..माझी.. हिंची अन् गर्नांनी /ww.navshakti.co.in

# OUTHERN RAILWAY

MATERIAL MANAGEMENT PARTMENT- TIRUCHCHIRAPPALL **DIVISION (STORES BRANCH)** E-Tender Notice

for the Supply of Stores No.TPJ/Division/E/4/2023

e following E-tender has beer bllished in IREPS website, Firms are requested to login to http://www.ireps. gov.in -> login -> E.tender -> Goods & services (new) and Quote against the tender. Manual quotations will not be entertained. SI.No. 1; Tender No. 95225430; Description: Off Track Tamper; Due Date: 22.05.2023

Senior Divisional Materials Manager / Tiruchchirappall w us on : 💟 twitter.com/GMSRailv

### **PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE THAT on behalf of our client, we are investigating the title of SMT. RAMA PRITAMLAL DOSHI W/O PRITAMLAL DOSHI in respect of the premises at FLAT NO. 34, admeasuring 1219 Square Feet Carnet Area on the 3RD FLOOR in TOWER NO. A, along with exclusive right to use and occupy (one) car parking space being PARKING NO. 41 on the Podium level in 'KALPATARU RESIDENCY', in KALPATARU RESIDENCY CHS LTD., at Sion (East), Mumbai 400 022, Maharashtra, more particularly described in the Schedule hereunde written, together with 5 (Five) Fully Paid Up Shares of Rs. 50/- each bearing distinctive Nos. 056 to 060 (both inclusive) represented by Share Certificate No. 13 dated October 2, 2006, issued by the Kalpataru Residency Co-operative Housing Society Limited ("said Premises").

Any and all persons/entities including any bank and/or financial institution having any share, right, title, benefit interest, claim, objection and/or demand etc. in respect of the said Premises or any part thereof by way of sale, exchange, let, lease, sub-lease, license leave and license, care taker basis tenancy, sub-tenancy, assignment release, relinquishment, mortgage inheritance, bequest, succession, gift lien, charge, maintenance, easement trust, muniment, occupation possession, right of way, family arrangement / settlement, litigation o any other method through any agreement, deed, document, writing, conveyance deed, devise, decree o order of any Court of Law, contracts agreements, rights, partnership, or encumbrance or otherwise of whatsoever nature, are hereby required to make the same known in writing, along with documentary evidence to the undersigned at the address mentione below within 21 (TWENTY-ONE) DAYS from the date of the publication of the public notice. In the event no such claim is received within the prescribed time the same will be considered as if no such claim exists or that it has been waived o

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | MONDAY | MAY 15, 2023

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public for and in the name of THE JAISING APARTMENT CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. (the said Society), that, by virtue of Conveyance Deed dated 24/02/2023, registered under Sr. No. BDR-18/3500/2023, registered before Joint Sub-registrar of Assurances, Andheri - 7 and simultaneously the said Society applied for transfer of revenue records for acquire ALL THAT right, title and beneficial interest piece and parcel of Plot of Land including the Building standing thereor consisting of Ground Plus Two Upper Floors with 18 Flats, building known as "ASHA" situated at Plot 112, T.P.S. - V, Dixit Road, Vile Parle (East), Mumbai – 400057 admeasuring 1239.20 sq. mtrs., situated and lying on land bearing Final Plot No. 153, Town Planning Scheme No. V, of Village – Vile Parle (E), Taluka – Andheri, in the registration district and sub-district of Mumbai Sub-urban District, within the jurisdiction of Municipal Corporation of Greater Mumbai, (hereinafter collectively referred to and called as the said "PROPERTY").

Any Person/s, Bank/s, Financial Institution/s having any right/s, title, interest/s or claim/s against or to or in respect of the said Property or any part thereof by way of sale, exchange, gift, release, licence, tenancy, lease lien, charge, mortgage, trust, easement, partition, suit, decree, maintenance, inheritance, attachment or injunction order acquisition, requisition, lis - pendens, bequest, possession or otherwise howsoever is required to make the same known in writing along-with complete documentary evidence thereof to the said Society address " THE SECRETARY, B-08,Ground Floor, Asha Building, Jaisingh Apartment CHS,Plot No 112 (F.P.No.153),T.P.S.-V, Dixit Road, Vile Parle (East), Mumbai - 400057 within Fifteen (15) days from the date of publication hereof failing which any and all such claims shall be considered as and deemed to have been waived and/or abandoned and the said Society shall be proceeded with accordingly.

### SCHEDULE ABOVE REFERED

ALL THAT right, title and beneficial interest piece and parcel of Plot of Land including the Building standing thereon consisting of Ground Plus Two Upper Floors with 18 Flats building known as "ASHA" belongs to Jaisingh Apartment Co-operative Housing Society Ltd , situated at Plot 112,, T.P.S. - V, Dixit Road, Vile Parle (East), Mumbai – 400057 admeasuring 1239.20 sq. mtrs., situated and lying on land bearing Final Plot No. 153, Town Planning Scheme No. V, of Village – Vile Parle (E), Taluka – Andheri, in the registration district and sub-district of Mumbai Sub-urban District, within the jurisdiction of Municipal Corporation of Greater Mumbai, and bounded as follows

By 13.44 M wide Town Planning Road On or towards the East On or towards the South By Partly by F.P. No. 154 and partly by F.P. 282 of TPS II. Vile Parle (East) By F.P. 151 and 9 meter wide existing road On or towards the West By F.P. 152. On or towards the North

Dated this 15th day of MAY, 2023.

The Chairman

The Secretary

# POSSESSION NOTICE

Whereas, the authorized officer of Jana Small Finance Bank Limited (Formerly kno Janalakshmi Financial Services Limited), under the Securitization And Reconstructio of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act. 2002 and in exercise of pow ers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcemen Rules 2002 issued demand notices to the borrower(s)/ Co-borrowers(s) calling upon the borrowers to repay the amount mentioned against the respective names toge nterest thereon at the applicable rates as mentioned in the said notices within 60 days from the receipt of the said notices, along with future interest as applicable incidenta expenses, costs, charges etc. incurred till the date of payment and/or realisation.

| ty total admeasur<br>Shrihari Row Hous<br>Ahmednagar-4140<br>Towards East by:  | ing 59.50 Sq.mt. with<br>se Phase 4, Sr No.251,<br>02 and the said land<br>9.00 Sq.mt. Road, Tow<br>buse/ Unit No.09, Towa<br>1) Bebi Shafik<br>Shaikh,   | 13(2) Notice Date/<br>Outstanding Due (in<br>Rs.) as on<br>20-02-2022<br>Rs.17,41,576.00 (Rupees<br>Seventeen Lac Forty One<br>Thousand Five Hundred<br>and Seventy Six Only)<br>as of 16/02/2023<br>iece and parcel of the Immo<br>Built up Area 50.82 Sq.mt.<br>(A Part, Plot No.2/3/4, At/Po.<br>is Bounded as under: On<br>vards West by: Side Survey<br>rds North by: Row House/<br>15-02-2023  | Unit No.08,<br>Nagardeola,<br>or towards:<br>No. Towards   |  |  |  |
|--|---|--|--|--|--|--|
| Description of Se<br>ty total admeasur<br>Shrihari Row Hous<br>Ahmednagar-4140<br>Towards East by:<br>South by: Row Ho   | Bankar, 2) Aniket<br>Babasaheb Bankar,<br>3) Mirabai<br>Babasaheb Bankar<br>cured Asset: All that p<br>ing 59.50 Sq.mt. with<br>se Phase-4, Sr No.251/<br>02 and the said land<br>9.00 Sq.mt. Road, Towa<br>use/ Unit No.09, Towa<br>1) Bebi Shafik<br>Shaikh,  | Rs.17,41,576.00 (Rupees<br>Seventeen Lac Forty One<br>Thousand Five Hundred<br>and Seventy Six Only)<br>as of 16/02/2023<br>iece and parcel of the Immo<br>Built up Area 50.82 Sq.mt.<br>A Part, Piot No.2/3/4, At/Po.<br>is Bounded as under: On<br>ards West by: Side Survey<br>rds North by: Row House/<br>15-02-2023   | 12-05-2023<br>Time:<br>04.40 PM<br>Symbolic<br>Possession<br>vable proper-<br>Unit No.08,<br>Nagardeola,<br>or towards:<br>No. Towards<br>Jnit No.07.  |  |  |  |
| ty total admeasur<br>Shrihari Row Hous<br>Ahmednagar-4140<br>Towards East by:<br>South by: Row Ho  | ing 59.50 Sq.mt. with<br>se Phase 4, Sr No.251,<br>02 and the said land<br>9.00 Sq.mt. Road, Tow<br>buse/ Unit No.09, Towa<br>1) Bebi Shafik<br>Shaikh,   | Built up Årea 50.82 Sq.mt.<br>A Part, Plot No.2/3/4, At/Po.<br>is Bounded as under: On<br>rards West by: Side Survey<br>rds North by: Row House/ I<br>15-02-2023   | Unit No.08,<br>Nagardeola,<br>or towards:<br>No. Towards<br>Jnit No.07.  |  |  |  |
| 30709630000690   | Shaikh,   |  | Date:  |  |  |  |
|  | 2) Shoukat Shabbir<br>Pathan,<br>3) Fatima Shaikh   | Rs.2,90,477.02 (Rupees<br>Two Lac Ninety Thousand<br>Four Hundred and Seventy<br>Seven and two Paisa<br>Only) as of 07/02/2023   | 12-05-2023<br>Time:<br>11:55 AM<br>Symbolic<br>Possession  |  |  |  |
| property admeasu<br>Gandhi Nagar,<br>Ahmednagar-4141<br>Towards East I   | ring 100 Sq.mt. Plot No<br>Near Mahadev Mar<br>11 and the said land i<br>by: Plot No.277, <b>To</b>   | wards West by: Plot N  | No.69/2 Part,<br>[q. & Dist.<br>or towards:<br>lo.276 Part,  |  |  |  |
| 31539630000028   | 1) Sunita Kiran<br>Patil,<br>2) Kiran Shankar<br>Patil  | 20-02-2023<br>Rs.10,48,357.00 (Rupees<br>Ten Lac Forty Eight<br>Thousand Three Hundred<br>and Fifty Seven Only)<br>as of 16/02/2023  | Date:<br>12-05-2023<br>Time:<br>11:30 AM<br>Symbolic<br>Possession   |  |  |  |
| property total admeasuring 475 Sq.ft. with 50% attach terrace<br>No.01, Hissa No.10, E-Ward, Tembaliwadi, Mahalaxmi Sankul,<br>and the said land is <b>Bounded as under: On or towards: Toward</b><br>Terrace, <b>Towards West by:</b> Property of Flat No.04, <b>Towards</b>  |   |  | No.S-3, RS<br>apur-416005<br>ast by: Open  |  |  |  |
| 30709630000753   | 1) Sanket Bandu<br>Pawar,<br>2) Bandu<br>Anshabapu Pawar  | 15-02-2023<br>Rs.5,83,293.00 (Rupees<br>Five Lac Eighty Three<br>Thousand Two Hundred<br>and Ninety Three Only)<br>as of 07/02/2023  | Date:<br>12-05-2023<br>Time:<br>11:00 AM<br>Symbolic<br>Possession   |  |  |  |
| Description of Secured Asset: All that piece and parcel of the Immovable property admeasuring 45.63 Sq.mt. Sr. No.505/4/1, Row House No.B-3, Plot No.74 to 77, Om Row Housing, Shahu Nagar, Near Balaji Mandir, Kedgaon, Ahmednagar-414005 and the said land is Bounded as under: On or towards: Towards East by: Sr No.505/2 Part, Towards West by: Road, Towards South by: Row House |   |  |  |  |  |  |
| 30709440000535   | 1) Mandlik Dudh<br>Kendra Prop. Rahul<br>Mandalik,<br>2) Balasaheb<br>Shahadu Mandalik  | 15-02-2023<br>Rs.2,98,138.09 (Rupees<br>Two Lac Ninety Eight<br>Thousand One Hundred and<br>Thirty Eight and Nine Paisa<br>Only) as of 07/02/2023  | Date:<br>12-05-2023<br>Time:<br>01:30 PM<br>Symbolic<br>Possession   |  |  |  |
|  | Ahmednagar-4141<br>Towards East I<br>Towards South b<br>31539630000028<br>Description of S<br>property total adm<br>No.01, Hissa No.<br>and the said land i<br>Terrace, Towards<br>Terrace, Towards<br>30709630000753<br>Description of S<br>property admeasu<br>to 77, Om Row Ho<br>414005 and the s<br>by: Sr No.505/2 F<br>No.B-4, Towards | Ahmednagar-414111 and the said land i         Towards East by: Plot No.277, To         Towards South by: Plot No.283, Toward         3153963000028         1) Sunita Kiran         Patil,         2) Kiran Shankar         Patil,         2) Kiran Shankar         Patil         Poperty total admeasuring 475 Sq.ft. w         No.01, Hissa No. 10, E-Ward, Tembaliwa         and the said land is Bounded as under:         Terrace, Towards West by: Property of         Terrace, Towards North by: Property of         30709630000753         1) Sanket Bandu         Pawar,         2) Bandu         Anshabapu Pawar         Description of Secured Asset: All th         property admeasuring 45.63 Sq.mt. Sr. N.         to 77, Om Row Housing, Shahu Nagar, N.         14005 and the said land is Bounded as         by: Sr No.505/2 Part, Towards West by         North by: Row House         1) Mandlik Dudh         Kendra Prop. Rahul         Mandalik,         2) Balasaheb | Ahmednagar-414111 and the said land is Bounded as under: On         Towards East by: Plot No.277, Towards West by: Plot N         Towards South by: Plot No.283, Towards North by: 6.00 meter wid         3153963000028       1) Sunita Kiran Patil, 2) Kiran Shankar Patil       20-02-2023         12) Kiran Shankar Patil       21, 21, 22, 21, 22, 21, 22, 22, 22, 22, |  |  |  |

(MILIND B. TEMBE)

Advocate

| Shareholders whose shares are hable to be transferred to terr under the salu rules, |
|---|
| at their last known addresses available with the Company/DP (Depository             |
| Participant). We have uploaded details of such shareholders and shares due for      |
| transfer to IEPF on our website at www.mercurylabs.com. Shareholder may access      |
| the website to verify the details of the shares liable to be transferred to IEPF.   |
|   |

The shareholder concerned are requested to make an application to the Company / Registrar by October 30, 2023 with a request for claiming the unpaid dividend for the year 2015-16 onwards so that the shares would continue to be registered in their names. It may please be noted that if no reply is received by the Company or the Registrar by October 30, 2023, the company will be compelled to transfer the shares to the IEPF without any further notice by following procedures prescribed by Ministry of Corporate Affairs.

Please note that no claims shall lie against the Company in respect of unclaimed dividend amounts and shares transferred to IEPF Authority pursuant to the Rules. It may be noted that the shares transferred to IEPF, including all benefits accruing on such shares, if any, can be claimed from the IEPF Authority by following the procedure prescribed under the said Rules.

For any gueries on the above matter, shareholder are requested to write or contact to or write to our corporate office i.e. M/s. Mercury Laboratories Limited, 2/13-14. Gorwa Industrial Estate, Gorwa, Vadodara - 390 016, Tel No.: 0265-2280180. e-mail : secretarial@mercurylabs.com or Company's Registrar and Transfer Agent, M/s. Link Intime India Private Limited, B - 102 & 103, Shangrila Complex, 1st Floor, Opp. HDFC Bank, Near Radhakrishna Char Rasta, Akota, Vadodara - 390 020, Gujarat. Telephone 0265-235653 Email. lepf.shares@linkintime.co.in

For Mercury Laboratories Limiter

Particulars

6 Reserve (excluding revaluation reserve) as shown in audited Balance Sheet of th

31st March, 2023 are available on the website of BSE Ltd. and National Stock Exchange of India Limtied.

Place: Mumbai Date: May 15, 2023

Sr

No.

Note :

Date: 14.05.2023 sd/ Krishna Shal **Company Secretary** 

INDO BORAX & CHEMICALS LTD.

302, Link Rose, Linking Road, Santacruz (West). Mumbai-400 054

Tel. 022-2648 9142, Fax - 022-2648 9143 Email : complianceofficer@indoborax.com, Website : www.indoborax.com CIN - L24100MH1980PLC023177 Extract of Audited Financial Results for the Quarter and Year Eended 31st March, 2023

Audited

5.816.00

1,252,09

1.252.09

1.264.54

320.90

3.90

3.90

1. The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter and year ended on 31st March, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated financial results for the quarter and year ended

2. The Board of Directors have recommended a dividend of Rs. 1/- per equity share of the face value of Rs. 1/- each subject to approval from the shareholders at the ensuing Annual

3. The above results were reviewed by the Audit Committee and were approved & taken on record by the Board of Directors at their meeting held on 13th May, 2023

ffice Edelweiss Asset Reconstruction Company Limited

### abandoned

SCHEDULE FLAT NO. 34, admeasuring 1219 Square Feet Carpet Area on the **3RD FLOOR** in TOWER NO. A, along with exclusive right to use and occupy 1 (one) car parking space being PARKING NO. 41 on the Podium level of the building 'KALPATARU RESIDENCY', located at Sion (East), Mumbai 400 022, Maharashtra, in KALPATARU RESIDENCY CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, at Plot No. 107 (East), Sion Matunga Estate of the Corporation within the Registration District and Sub-District of Mumbai City, bearing Cadastral Survey No. 407/6 and 407A/6 of Sion Division.

Date: May 15, 2023 MOHIT KAPOOR PARTNER, UNIVERSAL LEGAL 161/162-A, Mittal Court Jamnalal Bajaj Road, Nariman Point Mumbai - 400 021



Registered Office: The Fairway, Ground & First Floor, Survey No.10/1 11/2 & 12/2B, Off Domlur, Koramangla Inner Ring Road, Next to EGL Business Park, Challaghatta, Bangalore-560071. Branch Office: Modi Plaza, Office No.704/705, Mukund Nagar, Satara Road, Pune-411037

# **()SEI State Bank of India**



For, State Bank of India

SARB Thane(11697) Branch 1st floor Kerom Plot no A-112 Circle, Road No 22 Wagle Industrial Estate Thane (W) 400604 email id sbi.11697@sbi.co.in

A notice is hereby given that the following Borrower/ Jamnahari P Ltd., have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non-Performing Assets (NPA). The notices were issued to them under Section 13(2) of Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, but they have been returned unserved and as such they are hereby informed by way of this public notice.

| Name & address of the<br>Borrowers/guarantors  | Details of Properties /<br>Address of Secured<br>Assets to be enforced  | 1)Date of Demand Notice<br>2) Date of NPA<br>3) Amount outstanding  |  |  |  |  |  |  |
|--|---|---|--|--|--|--|--|--|
| <ol> <li>Jamnahari P Ltd., A)14, Nav Nandan Industrial Estate,<br/>Asha Nagar, Mulund West, Mumbai 400080</li> <li>No.31, Navnandan Industrial Premises, Near Sai Dham,<br/>Asha Nagar, Off LBS Road, Mulund West, Mumbai 400080</li> <li>1103, A wing, Lotus View Hill CHS, Whispering Meadows,<br/>Balarajeshwar Road, Mulund West, Mumbai 400080</li> <li>Shri Yash Mahesh Kataria, 1103, A wing, Lotus View<br/>Hill CHS, Whispering Meadows, Balarajeshwar Road,<br/>Mulund West, Mumbai 400080</li> <li>Smt Chetana Mahesh Kataria, A)1103, A wing, Lotus<br/>View Hill CHS, Whispering Meadows, Balarajeshwar<br/>Road, Mulund West, Mumbai 400080</li> <li>296, 4th B Main, 16th Cross, J P Nagar, 4 face, Bengaluru,<br/>Karnataka 560078,</li> <li>Shri Amit Mahesh Kataria, 1103, Awing, Lotus View Hill<br/>CHS, Whispering Meadows, Balarajeshwar Road,<br/>Mulund West, Mumbai 400080</li> <li>Shri Mahesh Haridas Kataria, 1103, Awing, Lotus View Hill<br/>CHS, Whispering Meadows, Balarajeshwar Road,<br/>Mulund West, Mumbai 400080</li> <li>Shri Mahesh Haridas Kataria, 1103, Awing, Lotus View<br/>Hill CHS, Whispering Meadows, Balarajeshwar Road,<br/>Mulund West, Mumbai 400080</li> <li>Shri Mahesh Haridas Kataria, 1103, Awing, Lotus View<br/>Hill CHS, Whispering Meadows, Balarajeshwar Road,<br/>Mulund West, Mumbai 400080</li> <li>Shri Mahesh Haridas Kataria, 1103, Awing, Lotus View<br/>Hill CHS, Whispering Meadows, Balarajeshwar Road,<br/>Mulund West, Mumbai 400080</li> <li>Shri Mahesh Haridas Kataria, 1103, Awing, Lotus View<br/>Hill CHS, Whispering Meadows, Balarajeshwar Road,<br/>Mulund West, Mumbai 400080</li> <li>296, 4th B Main, 16th Cross, J P Nagar, 4 face, Bengaluru,<br/>Karnataka 560078</li> </ol> | Flat No.1103, 11th floor, A<br>wing, Bldg No.A1, Lotus<br>View Hill CHS Ltd,<br>Whispering Meadows,<br>survey No 254 (Part), City<br>survey No 20/B,<br>Balarajeshwar Road, LBS<br>Marg, Mulund West,<br>Mumbai 400080<br>(Covered under Doc<br>No.KRL-4-4107-2014<br>dated 15.05.2014 adm<br>about 723 sq ft Carpet<br>area) | <ol> <li>Date of Notice<br/>09.05.2023</li> <li>Date of NPA<br/>19.07.2021</li> <li>Amount outstanding<br/>(as on the date of<br/>Demand notice).</li> <li>1,80,48,916.00<br/>(Rupees one crore<br/>eighty lakhs forty eigh<br/>thousand nine<br/>hundred sixteen only)<br/>as on 08.05.2023</li> </ol> |  |  |  |  |  |  |
| The steps are being taken for substituted service of notice. The above Borrower(s) and /or their Guarantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of Section 13 of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interestAct, 2002. The Borrowers attention is invited to provision of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.  |   |   |  |  |  |  |  |  |
| Date: 15.05.2023   |   | R N Akulwar<br>Authorized Officer   |  |  |  |  |  |  |

General Meeting

previous vear

1 Total Income from Operations (net)

2 Net Profit /(Loss) from Ordinary Activities after tax

5 Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- per share)

7 Earning Per Share (EPS) (Face Value of Rs. 1/- each)

(a) Basic and Diluted EPS (before Extraordinary items) - Rs

(b) Basic and Diluted EPS (after Extraordinary items) - Rs.

4 Total Comprehensive income for the period

3 Net Profit /(Loss) for the period after Tax (after extraordinary items)

Saial Jain Managing Director DIN - 00314855

(Rs. In Lakhs)

Audited

17.893.14

3,637,15

3.637.15

3.755.37

20,394.47

320.90

11.33

11.33

Consolidated

Year Ended

Audited

23.225.51

5,069,40

5.069.40

5.110.71

25,184.29

320.90

15.80

15.80

For and on behalf of the Board Place: Thane CHANGE OF NAME

NOTE

Collect the full copy of Newspaper

for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM

AQEELA BI BINTE SK. HABIB TO NEW

NAME AKILABI RONAQUE ALI SAYYED AS

PER AFFIDAVIT NO. 54AA 099318 DATED :

I HAVE CHANGED MY NAME FROM

ZEESHAN MUSHTAQUE SHAIKH TO

ZEESHAN MUSTAQUE SHAIKH AS PER

AADHAAR CARD NO. XXXX XXXX 9064

I PRAGATI OF NO 2818788Y SEP. KADAM

JAY PARSHURAM RESIDENT OF VILLAGE

-- KELANE, PO - KELANE, TEH -- KHED

DIST -- RATNAGIRI, MAHARASHTRA, PIN

415605 HAVE CHANGED MY NAME FROM

PRAGATI TO CHAYA PARSHURAM

KADAM WIDE AFFIDAVIT DATED

12/05/0223 BEFORE MAGISTRATE

I HAVE CHANGED MY NAME FROM JIVI

LALJI GANDHI TO JIVIBEN LALJI GANDHI

I HAVE CHANGED MY NAME FROM JIVTI

LALJI GANDHI TO JIVIBEN LALJI GANDHI

I HAVE CHANGED MY NAME FROM

VARSHA LALJI GANDHI TO VARSHABEN

LALJI GANDHI AS PER DOCUMENTS.

IQBAL MANSURI TO MOHD IQBAL ABDUL

KADAR MANSURI AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM

RUMSHAD IBRAHIM SHAH TO RUBEENA

SALEEM SHAH AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM RIKSI

GURDEEP BHATIA TO RIKSY BHATIA AS

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM

SHAIKH FATEH MOHD. SHIRAKAT ALI TO

MY NEW NAME SARAKAT ALI MEHBOOB

ali shaikh as per aadhar card no.

I, NAIYA CHAWLA HAVE CHANGED MY

MINOR SON'S NAME FROM AARIN KHAN

TO PAVISH CHAWLA AS PER AFFIDAVIT

I HAVE CHANGED MY NAME FROM

MR SALINDERKLIMAR RAMKLIMAR SAINI

TO MR. SALINDER BAMKUMAR SAINI AS

PER DOCUMENTS.

2418 9431 8446.

DATED 03.05.2023.

CL-101

CL-102

CL-110

CI -120

CL-120 A

CL-120 B

CL-120 C

CL-120 D

CL-120 E

CL-470

CL-568

CL-900

13 MAY 2023

DATED: 07-04-2014

.CHIPLUN.

AS PER DOCUMENTS.

AS PER DOCUMENTS.

at home with Palm Print Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education marriage, children, luck, work honor, sorrow, illness, etc. R. R. Mishra Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press Whatsapp & Mobile 9820113194 Watch on YouTube:

Get prediction sitting

🍘 आप और आपका भविष्य

### अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपण किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ला घेण्याबाबत वाचकांना सचवण्यांत येते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्यार्ह जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

🖞 जाहीर सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की श्री. सुरेश टी केसवान यांच्या मालकीचे प्लॉट क्र.१, सायन पश्चिम, मंबई-४०००२२ येथे स्थित तलसी भवन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. चा फ्लॅट क्र डी११ ला संबंधित शेअर प्रमाणपत्र क्र. ४७, विभिन्न क्र. ९३ ते ९४ हे हरवले/गहाळ झाले आहे.

ते याद्वारे प्रतिलीपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्याकरिता दावे/आक्षेप असल्यास सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसात मागवित आहे.

दिनांक : १५ मे, २०२३ ठिकाण : मुंबई The spirit of Mumbai

is now 94 years old! FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in

PER AFFIDAVIT DATED : 09/05/2023

मर्क्युरी लॅबोरेटरीज लि. ×. सीआयएनः एल७४२३९एमएच१९८२पीएलसी०२६३४१ नोंद. कार्यालय: पहिला मजला, १८, श्रीजी भुवन, ५१, मंगलदास रोड, **MERCURY** प्रिन्सेस स्ट्रीट, मुंबई-४००००२, वेबसाईट: www.mercurylabs.com ईमेलाः secretarial@mercurylabs.com, दूरध्वनी : ०२२ ६६३७२८४१ दूरध्वनी क्र : ०२६५-२२८०१८०

### भागधारकांना सूचना

इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेकशन फंड (आयईपीएफ) कडे समभागांचे हस्तांतरण वेळोवेळी सुधारित केलेल्या इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटींग ऑडिट, ट्रान्सफर अँड रिफंड) रुल्स, २०१६ सह वाचत कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुर्दीनुसा सूचना प्रकाशित केली आहे.

कंपनीच्या नोंदीप्रमाणे, ३१ मार्च, २०१६ रोजी संपलेल्या वर्षासाठी म्हणजे आर्थिक वर्ष २०१५–१६ साठीचा दावा न केलेला/प्रदान न केलेला लाभांश ३१ ऑक्टोबर, २०२३ रोजी किंवा त्यानंत आयईपीएफ कडे हस्तांतरित केला जाईल

इतर गोर्ष्टीसोबत रुल्स मध्ये सलग सात वर्षे ज्यांच्या संबंधातील लाभांश प्रदान केलेला नाही किंवा भागधारकांनी दावा केलेला नाही ते सर्व शेअर्स केंद्र सरकारने स्थापन केलेल्या अन्य कोणत्याही दुरुस्त्यांसह वेळोवेळी सुधारित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटींग, ऑडिट, ट्रान्सफर अँड रिफंड) रूल्स, २०१६ (आयईपीएफ) कडे हस्तांतरित करण्याची तरतुद आहे त्यानुसार कंपनीने संबंधित भागधारकांना त्याच तारखेरोजीचा पत्रा मार्फत सदर नियमानुसा आयइपीएफ कडे हस्तांतरित होण्यासारखे अशा शेअर्स कंपनी/डीपी (डिपॉझिटरी पार्टिसिंपट) कडे उपलबध त्याचे शेवटचे ज्ञात पत्त्यावर वैयक्तिक पत्र पाठविले आहे. आम्ही असे भागधारक व आयईपीएफ कडे हस्तांतरित होण्यास पात्र ठरलेले शेअर्स ह्यांचे तपशील आमची वेबसाईट www.mercurylabs.com वर अपलोड केले आहेत. आयईपीएफकडे हस्तांतरित होण्यास पाः ठरलेल्या शेअर्स चे तपशील पडताळून पाहण्यासाठी भागधारकांनी वेबसाईट पाहावी.

संबंधित भागधारकांनी कृपया वर्ष २०१५-१६ पासूनच्या प्रदान न केलेल्या लाभांशावर दाव करण्याकरिता एका विनंतीसह ३० ऑक्टोबर, २०२३ पर्यंत कंपनी/रजिस्ट्रार कडे एक अर्ज करावा जेणे करून शेअर्स त्यांच्याच नावांत नोंदवलेले राहतील. हे कृपया ध्यानांत ठेवावे की, ज ३० ऑक्टोबर, २०२३ पर्यंत कंपनी किंवा रजिस्टार ना कोणतेही उत्त मिळाले नाही तर निगम व्यवहा मंत्रालयाने विहित केलेली प्रक्रिया अनुसरुन पढे कोणतीही सचना न देता आयईपीएफ कडे शेअर्सचे हस्तांतरण करण्यास कंपनीला भाग परेल

कृपया सूचना घ्यावी की नियमानुसार आयईपीएल प्राधिकरणाकडे हस्तांतर केलेल्या दावा न केलेल्या लाभांश रक्कम आणि शेअर्स च्या संदर्भात कंपनीच्या विरोधात कोणताही दावा करु शकणार नाही ह ध्यानांत ठेवावे की. अशा शेअर्सवर उपार्जित झालेल्या सर्व लाभांसह आयईपीएफ कडे हस्तांतरित

टिनांक: १०.०५.२०२३ कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.२ मध्ये मवन, ३रा मजला, स्ट्रॅन्ड रोड, अपोलो बंदर, कुलाबा मार्केट कुलाबा, मुंबई-४००००५ मूळ अर्ज क्र. ४९२ सन २०२१ समन्स यनियन बँक ऑफ इंडिय ....अर्जन विरुद्ध मे. राघव ॲग्रीटेक आणि अन्य ..प्रतिवार्ट न्याअर्थी, वरील नमूद **ओए क्र. ४९२ सन २०२१** नामदार प्रबंधक/पीठासिन अधिकाऱ्यांसमोर ०६.**१२.२०२**१ रोजी सूचीबद्ध केला होता. न्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. ५३,०३,८७,८३४.०३ च्या कर्जाच्या वसुलीसाठी मच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जार्र ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्धतीने समन्स/सूचनेची बजावणी होऊ शकला आणि ज्याअर्थी पर्यायी बजावणी साठी अर्जाच्या मंजुरी न्यायाधिकरण द्वारे मंजुरी दिली आहे. अँबटच्या कलम १९ च्या भोट कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिबादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. १. बिनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या ३०(तीस) दिवसांत कारणे

दाखविण्यासाठी :

मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे ;

मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्या किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे.

तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याई मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अन्. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत.

व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर त हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.

म्हाला २२.०८.२०२३ **रोजी स. ११.०० वा**. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना साद करण्याचे आणि **डीआरटी – ।।** यांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्य गैरहजेरीत अर्जाबर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल.

माइया हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने हचा १० मे, २०२३ रोजी दिले.

सही / –प्रबंधक Brees. डीआरटी-॥, मुंबई

कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७

२. सी. दिपाली डी. अटकरे (प्रतिवादी क्र.३), ए/४०४, आरएनए रॉयल पार्क, एम जी रोड, महाराष्ट्र नगर I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD कांदिवली (पश्चिम), मंबई–४०००६७ ३. श्री. मदन के अटकरे (प्रतिवादी क्र.४), ए/४०४, आरएनए रॉयल पार्क, एम जी रोड, महाराष्ट्र नगर,

गंदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७.

## जाहीर सूचना

आमच्या अशिलांपैकी एक यांना पुष्प विलास अपार्टमेंटस, ३३८, चिंबाई रोड, बांद्रा (पस्चिम) मुंबई - ४०००५० येथे पत्ता असलेले न्यू पुष्पा विलास को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड (''सोसायटी''), नोंदणी क्र. बीओएम/एचएसजी/२२५५ सन १९७० अंतर्गत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० अन्वये एक नोंदणीकृत सोसायटी, यांच्या मालकीचे याखालील लिखित परिशिष्टात विवर्णीत स्थावर मिळकतीच्या पुनर्विकासासाठी विकास हक्क प्राप्त केला आहे. सोसायटी ने असे सांगितले की, याखालील विवर्णीत स्थावर मिळकतीच्या संदर्भात सोसायटीच्या नावे एक नोंदणीकृत अभिहस्तांकन दिनांकित १५ जुलै, १९७२ रोजी प्राप्त झाला आहे. एक करार दिनांकित १५ जुलै, १९७२ द्वारे सोसायटीने याखालील विवर्णीत स्थावर मिळकतीच्या संदर्भात श्री. भगवान गोंविदराम रिझवाणी आणि इतर (मे. सन-बीम बिल्डर्सच्या भागीदारी संस्थेच्या भागीदार) यांच्या नावे एक गहाण निर्माण केली होती. सोसायटीने विधान केले आहे की, उपरोक्त गहाणाअंतर्गत सर्व देय संपूर्ण पणे परत फेड केला आहे आणि पुर्नअभिहस्तांकनाच्या एक विलेख दिनांकित ४ मे, २०२३ नोंदणीकत केला आहे.

सोसायटीने विधान केला आहे की, याखालील परिशिष्टात विवर्णीत स्थावर मिळकतीवर उभी बिल्डिंग ''पुष्प विलास'' मध्ये संबंधित फ्लॅटस च्या धारक/मालक/वाटपग्राही हेच फक्त सोसायटीचे **सध्याचे सभासद** आहे

| व समासद जाह.  |   |   |   |  |  |  |  |
|---|---|---|---|--|--|--|--|
| सध्याच्या सभासदांची नाव   | फ्लॅट   |   |   |  |  |  |  |
|   | क्र.  |   | विभिन्न क्र.  |  |  |  |  |
|   | १   | प्रतिलिपी प्रमाणपत्र क्र. ०३  | १ ते ५  |  |  |  |  |
| एव्हरेडी इंडस्ट्रीज इंडिया लि   | २   | प्रतिलिपी प्रमाणपत्र क्र. २४  | ६ ते १०   |  |  |  |  |
| मर्विन डी'सा  | ş   | \$  | ११ ते १५  |  |  |  |  |
| इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि  | X   | X   | १६ ते २०  |  |  |  |  |
| लिओनेल अरुण डिकुन्हा  | હ   | لر  | २१ ते २५  |  |  |  |  |
| उषा छाबरा आणि विनोदकुमार छाबरा  | ξ   | ह   | २६ ते ३०  |  |  |  |  |
| ओलावो पेड्रो डी'कोस्टा  | U   | प्रतिलिपी प्रमाणपत्र क्र. ०१  | ३१ ते ३५  |  |  |  |  |
| दीपा अय्यर  | ٢   | 6   | ३६ ते ४०  |  |  |  |  |
| वृंदा चुगानी आणि उषा चुगानी   | ٩   | ٩   | ४१ ते ४५  |  |  |  |  |
| मनिषा शर्मा   | १०  | १०  | ४६ ते ५०  |  |  |  |  |
| कृष्णा राजेंद्र शहा आणि<br>वैशाली आर. शाह   | ११  | ११  | ५१ ते ५५  |  |  |  |  |
| अंजू दिनेश शहानी आणि<br>मलायका विक्रम हिंदुजा   | १२  | १२  | ५६ ते ६०  |  |  |  |  |
| शिरीन लोखंडवाला आणि<br>नजीब एच लोखंडवाला  | १३  | १३  | ६१ ते ६५  |  |  |  |  |
| सुवरा सन्याल  | १४  | प्रतिलिपी प्रमाणपत्र क्र. ०२  | ६६ ते ७०  |  |  |  |  |
| श्रीनिवास आर. अय्यर   | શ્વ   | <b>શ્</b> પ્  | ७१ ते ७५  |  |  |  |  |
| विष्णू जे.हेमनानी आणि<br>चेतन व्ही हेमनानी  | १६  | प्रतिलिपी प्रमाणपत्र क्र. २५  | ७६ ते ८०  |  |  |  |  |
| संदेश बी. रिझवानी   | १७  | १७  | ८१ ते ८५  |  |  |  |  |
| शाम नाथ हूंन  | १८  | १८  | ८६ ते ९०  |  |  |  |  |
| महेंद्र चबलानी आणि<br>बिना चबलानी   | १९  | १९  | ९१ ते ९५  |  |  |  |  |
| नजीब एच.लोखंडवाला   | २०  | २०  | ९६ ते १००   |  |  |  |  |
| आमच्या अशिलांद्वारे आम्हाला सूचित केले आहे की, सदर स्थावर मिळकतीसाठी सोसायटीचे<br>नामाधिकार तसेच त्यांचे संबंधित परिसरासाठी सोसायटीचे वैयक्तिक सध्याचे सभासदांचे नामाधिकार<br>तपास करावा. |   |   |   |  |  |  |  |
|   |   |   |   |  |  |  |  |
|   | सध्याच्या सभासदांची नाव<br>श्री नरेंद्र पाहुजा आणि दक्षन पाहुजा<br>एव्हरेडी इंडस्ट्रीज इंडिया लि<br>मर्विन डी 'सा<br>इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि<br>लिओनेल अरुण डिकुन्हा<br>उषा छाबरा आणि विनोदकुमार छाबरा<br>ओलावो पेड्रो डी कोस्टा<br>दीपा अय्यर<br>बृंदा चुगानी आणि उषा चुगानी<br>मनिषा शर्मा<br>कृष्णा राजेंद्र शहा आणि<br>वैशाली आर. शाह<br>अंजू दिनेश शहानी आणि<br>मलायका बिक्रम हिंदुजा<br>शिरीन लोखंडवाला आणि<br>नजीब एच लोखंडवाला<br>सुवरा सन्याल<br>श्रीनिवास आर. अय्यर<br>बिष्णू जे. हेमनानी आणि<br>चेतन व्ही हेमनानी<br>संदेश बी. रिझवानी<br>शाम नाथ हुन<br>महेंद्र चबलानी आणि<br>बिना चबलानी<br>नजीब एच.लोखंडवाला<br>या अशिलांद्वारे आम्हाला सूचित केले<br>करावा. | सध्याच्या सभासदांची नाव         फलॅट<br>क्र.           श्री नरेंद्र पाहुजा आणि दक्षन पाहुजा         १           श्री नरेंद्र पाहुजा आणि दक्षन पाहुजा         १           पल्बरेडी इंडस्ट्रीज इंडिया लि         २           मर्विन डी'सा         ३           इंडियन ऑइल कॉपोरेशन लि         ४           लोओनेल अरुण डिकुन्हा         ५           उपा छाबरा आणि बिनोदकुमार छाबरा         ६           ओलाबो पेड्रो डी'कोस्टा         ७           दीपा अय्यर         ८           वृंदा चुगानी आणि बिनोदकुमार छाबरा         ६           बोलाबो पेड्रो डी'कोस्टा         ७           दीपा अय्यर         ८           वृंदा चुगानी आणि उषा चुगानी         ९           मनिषा शर्मा         १०           कुष्ठणा राजेंद्र शहा आणि         ११           वेशाली आर. शाह            अंजू दिनेश शहानी आणि         १२           नजीब एच लोखंडवाला आणि         १३           नजीब एच लोखंडवाला आणि         १५           श्रीनिवास आर. अय्यर         १५           श्रेतिनवस आर. अय्यर         १५           श्रेतिनव कही हेमनानी         १७           श्राम नाख हून         १८           महेंद्र खबतानी आणि         १९           बिना चबलानी         २०           जजीब | सध्याच्या सभासदांची नाव<br>फ्र.         फलॅट<br>फ्र.         सभासद शेअस<br>प्रमाणप्रत्र क्र.           श्री नरेंद्र पाहुजा आणि दक्षन पाहुजा         १         प्रतिलिपी प्रमाणपत्र क्र. ०३           एक्रोडी इंडस्ट्रीज इंडिया लि         २         प्रतिलिपी प्रमाणपत्र क्र. ०३           पर्वत डी सा         ३         ३           वर्षें वी पंता         ३         ३           इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि         ४         ४           देख का ऑइल कॉर्पोरेशन लि         ४         ४           उचा छावया आणि विनोटकुमार छाबरा         ६         ६           उचा छावया आणि विनोटकुमार छाबरा         ६         ६           अगेलावो पेड्रो डी कोस्टा         ७         प्रतिलिपी प्रमाणपत्र क्र. ०१           दीपा अस्यर         ८         ८         ८           वृंदा चुगानी आणि विनोटकुमार छाबरा         ६         ६           मतिषा प्रमा         १०         ९         १           कृष्ठणा राजेंद्र शहा आणि         ११         १         १           मलायका बिक्रम हिंतुजा         १         १         १           शिरीन लखिंडवाला         १४         प्रतिलिपी प्रमाणपत्र क्र. ०२           श्रतिल खिंडवाला         १४         १         १           सुवा सन्याल         १४         प्रतिलिपी प्रमाणपत्र क्र. ०२           श्रति लखिंडवाल |  |  |  |  |

कोणाताही दावा असल्यास त्यांनी सदर प्रसिध्दीच्या तारखेपासन १४ (चौदा) दिवसांच्या आत प्रभात चेंबर्स, ९२ एस. व्ही. रोड, खार (प), मुंबई - ४०० ०५२ येथे त्यांच्या कार्यालयात आणि तसेच त्यासंबंधी admin@ahparpiaco.com येथे स्कॅन प्रति पाठवावे आणि निम्न स्वाक्षरीकारांकडे सदर कळविणे याद्वारे विनंती आहे, कसूर केल्यास अशा दाव्याच्या संदर्भाशिवाय आम्ही नामाधिकाराचे



प्राधिकत अधिकार्र

... वादी

... प्रतिवादी

इंडिया सिर्जन्स एआरसी प्रायव्हेट लिमिटेड

विरुध्द

नं.६६७, मौजे बोर्ला, तालुका कुर्ला, मुंबई उपनगर जिल्हा ज्यांचे क्षेत्रफळ अनुक्रमे ९ एकर्स २५ गुंवे

आणि १ एकर ३६ गुंठे (यापुढे ''सदर मिळकत'' म्हणून उल्लेख केला आहे), यास्तव आमचे अशिल

सदर मिळकतीचे मालक असल्याचे मान्य झाले आहे. सन १९६५ व्या युमारास श्रीमती हिराबाई काशिनाथ भोईर यांनी सदर जमीनीचा काही भाग क्षेत्रफळ २५०० सुमारे चौ. मीटर्स के.ए. अब्दुल करिम

यांना तथाकथित भाडेपट्याने दिला होता. सदर हिराबाई काशिनाय भोईर यांना सदर २७०० चौ. मीटर

जमीनीवर कोणताही कायदेशीर अधिकार, मालकी हक्क आणि/अथवा हितरांबंध नव्हता आणि त्यामुळे

सदर २७०० चौ. मीटर्सचा तथाकथित भाडेपटटा हा विधीसंमत नाही, बेकायदेशीर आहे आणि कंपनीव

बंधनकारक नाही. के. ए. अब्दुल करिम यांचे कायदेशीर वारसदार हे सदर मिळकतीच्या हिश्यावर

बेकायदेशीर अतिक्रमण करणारे असल्यामुळे त्यांना सदर मिळकतीमध्ये आणि/अथवा तिच्य

३) रिट पिटीशन (एल) नं.१८१९३/२०२१ जे मुंबई येथील मा. उच्च न्यायालयासमोर दाखल केले

४) औद्योगिक जागा व्यावसायिक उपयोगासाठी बेकायदेशीर रित्या उपयोगात आपणल्याबद्दल

बेकायदेशीर वाढीव काम, दुरुस्ती केल्याबद्दल एम.आर.टी.पी. अंतर्गत दावा तसेच गोवंडी पोलीस ठाणे

मुंबई येथे मुंबई महानगरपालिकेने एमआरटीपी अधिनियमाच्या कलम ५३-9 अंतर्गत अनधिकृत प्रवेश

५) गोवंडी पोलीस ठाप्यामध्ये के. अब्दुल सलाम यांच्याविरुद्ध वरील तकार दाखल केल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये दिनांक २७.०३.२०१९ रोजी एफ.आय.आर. २४/२०१९ दाखल करण्यात आली होती. सदर

एफ.आय.आर. मुंबई महानगरपालिकेने के.ए. अब्दुल सलाम यांच्याविरुध्द, अनधिकृत प्रवेश करणे

बेकायदेशीर बांधकाम करणे तसेच सदर औद्योगिक इमारतीचा उपयोग व्यावसायिक कारणासाठी करण

साठी एमआरटीपी अधिनियम १९६६ च्या कलम ५३-१ अंतर्गत अपराध करण्यासाठी केली होती.

येथे नमुद करणे आवश्यक आहे की, अनधिकृत प्रवेश करणाऱ्या / अतिक्रमण करणाऱ्य

ाक्तीबरोबर केलेले कोणतेही व्यवहार/ व्यवस्था ही मुंबई उच्च न्यायालयाने रिट पिटीशन नं

६८७८/२०१९ मध्ये दिलेल्या दिनांक १७ जुलै २०१९ रोजी पारित केलेल्या आदेशाचे उल्लंघन असेल

याशिवाय आमच्या अशिलांनी लिस-पेन्डन्स क्र.केआरएल-१/४१०८ सुध्दा दिनांक २५.०६.२०२०

तरी प्रत्येक आणि सर्व लोकांना, व्यक्तींना, कंपन्यांना, बॅंकांना वित्तीय संस्थांना, जैर-बॅंकींग

क्तीय संस्थांना, पेढयांना, सहयोगी व्यक्तींना याद्वारे इशारा देण्यात येत आहे की त्यांनी 'कॅकसन

हाऊस' या मिळकतीसंबंधी आणि/अथवा तिच्या कोणत्याही हिश्याविषयी वरील नमूद व्यक्तींबरोबर

कोणतेही व्यवहार करु नयेत. असे कोणतेही व्यवहार सदर व्यक्तींबरोबर केल्यास, कोंणताही विक्रीचा

व्यवहार, भाडेपटटा, अनज्ञप्ति डत्यादि केल्यास तो त्यांच्या जबाबदारीवर आणि जोखमीवर असेल आणि

त्यातून उद्भवणाऱ्या खर्च आणि परिणामांसाठी ते खतः जबाबदार राहतील व असे व्यवहार आमच्या

एल. आर. ॲण्ड असोसिएट्स

**IDFC FIRST** 

Bank

-

हेश्यामध्ये कोणताही अधिकार, मालकी हक्क आणि हितसंबंध नाही.

करणारे/ अतिक्रमण करणारे यांच्याविरुध्द दाखल केलेली तक्रार.

आहे.

आहे.

रोजी टाखल केलेली आहे

अशिलांवर बंधनकारक राहणार नाहीत

ग्युलेशन ४७ आणि अन्य लागू रेग्युलेशन अन्वये कंपनीच्या संचालक मंडळाची सभा दिनांक ३१ मार्च ०२३ रोजीस संपलेल्या वित्तीय वर्षासाठी कंपनीच्या लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना इतर बाबींसह वेचारात आणि मंजूर करण्यासाठी मंगळवार, २३ मे, २०२३ रोजी घेण्यात येणार आहे.

सदर सूचना कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच <u>www.pcstech.com</u> वर उपलब्ध असणार आहे आणि स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> यावरही सुद्धा उपलब्ध असणार आहे.

सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (इन्सायडर ट्रेडिंगसाठी प्रतिबंध) च्या रेग्युलेशन २०१५ आणि कंपनीज् इंटरनल कोड फॉर प्रिव्हेंशन ऑफ इन्सायडर ट्रेडिंगनुसार कंपनीच्या ट्रेडिंग विंडो या या कंपनीच्या सिक्युरिटीज मधील व्यवहाराकरिता ३१ मार्च, २०२३ रोजीस संपलेल्या वित्तीय वर्षासाठी खापरिक्षित वित्तीय निष्कर्षांची घोषणा केल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद राहील

|                     | मंडळाच्या आदेशावरून            | सदर मिळकतीच्या संबंधात अनधिकृत प्रवेश करणारे/ अतिक्रमण करणारे यांच्याविरुध्द अनेक                      |
|---------------------|--------------------------------|--|
|                     | पीसीएस टेक्नॉलॉजी लिमिटेडकरिता | कायदेशीर दावे मा. उच्च न्यायालयामध्ये तसेच अनेक विधि न्यायिक प्राधिकाऱ्यांसमोर प्रलंबित आहेत.          |
| ठिकाणः मुंबई        | मेहल मोनानी                    | त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :   |
| दिनांक : १२.०५.२०२२ | कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी | <ol> <li>उच्च न्यायालय दावा नं.९७८/२०१६, जो अनधिकृत प्रवेश करणारे / अतिक्रमण करणारे म्हणजेच</li> </ol> |
|                     | 3                              | श्री. अब्दूल करिम यांचे वारसदार यांना बेदखल करण्यासाठी.  |
|                     |                                | २) रिट पिटीशन (एल) नं.१८१९३/२०२१ जे मुंबई येथील मा. उच्च न्यायालयासमोर दाखल केले                       |

### जाहीर सूचना

सचना घ्यावी की. माझे अशील हे **नम: रिअल्टर्स प्रा.लि**. यांच्याकडन अपार्टमेंट खरेदी करण्यास च्छक आहेत. ज्यांनी आम्हाला कळवले आहे की. ते याखालील लिखित परिशिष्टात वर्णिलेल्य अपार्टमेंटचे मालक होणार आहेत.

सर्व व्यक्ती ज्यांना सदर अपार्टमेंट वा त्याच्या कोणत्याही भाग वा सदर जमीन ज्यावर स्थित सदर अपार्टमेंटची इमारत याच्याविरूद कोणताही दावा किंवा हितसंबंध जसे की वारसाहक, गहाण कब्जा, बक्षीस, भाडेपटटा, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, परवाना, निर्वाह, संविधिकार किंवा अन्य स्वरूपात असल्यास लिखित पद्धतीने निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचा कार्यालय पत्ता ४. **राम कंज** स्मृती, राम मारूती रोड एक्स्टेंशन, दादर (प.), मुंबई–४०० ०२८ येथे सदर तारखेपासून १४ दिवसात सूचित करण्याची आवश्यकता आहे, कसूरवार ठरल्यास, असा दावा वा दाव्यांच्या संदर्भाशिवाय विक्री पूर्ण करण्यात येईल आणि सदर असल्यास, अधित्याग केल्याचे वा सोडून दिल्याचे समजण्यात येईल.

#### मिळकत आणि शेअर्सचे परिशिष्ट

माटुंगा विभागाचा प्लॉट क्र. ७६९, दादर माटुंगा साऊथ इस्टेट, कॅडस्ट्रिल सर्व्हे क्र. ५३६/१० धारक मोजमापीत ४१८.०६ चौरस मीटर्स जमिनीच्या भागामधील सामान्य क्षेत्र आणि सुविधामधील प्रस्तावित अविभाजीत शेअर (ज्यात समाविष्टीत प्रस्तावित शेअर) सह मुंबई शहराचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप जिल्ह्यातील माटंगा विभागाचा सीएस क्र. ५३६/१० धारक जमिनीचा प्लॉट येथे स्थित असलेले आणि वसलेले प्लॉट क्र. ७६९, पारसी कॉलनी, डॉ. घंटी रोड, दादर(पूर्व), मुंबई-४०००१४ येथे स्थित 'अरिहंत' अशा ज्ञात इमारतीमधील २ऱ्या मजल्यावरील अपार्टमेंट क्र. २०१ मोजमापित ८४२ चौ. फीट चटई क्षेत्र समाविष्टीत बाल्कनी क्षेत्र सह दोन कार पार्किंग क्र. ४ व आणि मर्यादित सामान्य क्षेत्र आणि मलिपा

# आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड

(पूर्वीची आयडीएफसी बँक लिमिटेड अशी ज्ञात) सीआयएन : एल६५११०टीएन२०१४पीएलसी०९७७९२

नोंदणीकृत कार्यालय : केआरएम टॉवर्स, ७वा मजला, हॅरिंग्टन रोड, चेतपेत, चेन्नई-६०००३१. द्. : +९१ ४४ ४५६४ ४०००, फॅक्स : +९१ ४४ ४५६४ ४०२२

### जोडपत्र –।v–ए (नियम ८(६) ची तरतुद पहा) स्थावर मिळकतींच्या विक्री करीता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिययल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ (६) साठी परंतुकांन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई−लिलाव विक्री सूचना.

ार्वसामान्य जनता आणि विशेषतः तक्ता क्र. (ii) नुसार कर्जदार आणि सह–कर्जदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली तक्ता क्र. (iii) स्थावर मिळकत ही तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे जिवा प्रत्यक्ष कब्जा जो आयडीएफसी फर्स्ट बैंक लिमिटेड (याआधी आयडीएफसी बैंक लिमिटेड अशी ज्ञात) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती कर्जदार आणि सह-कर्जदार यांच्याकडून आयडीएफसी फर्स्ट बैंक लिमिटेड (याआधी आयडीएफसी बैंक लिमिटेड अशी ज्ञात) यांना थकीत तक्ता क्र. (i) नुसार च्या वसुलीकरिता ३१ मे, २०२३ रोजी ''जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे' प्राणि ''जे काहि आहे तेथे आहे' ' तत्वाने विकण्यात येणार आहे

| विकोच्या असी आणि शतकिसीता                   | , कृपया आ <b>यडीएफसी फर्स्ट बँक</b> वेबसाईट <u>www.idfcfirstbank.com</u> मध्ये पुरविलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. |
|---|--|
| TABLE ALL ALL ALL ALL ALL ALL ALL ALL ALL A | , grad an asigned are an addisc www.uuchistbank.com a a guadran da a an ar                                       |

| विक्री | ोच्या अटी आणि शर्तीव | हरीता, कृपया <b>आय</b> | डीएफसी फर्स्ट बँक वेबसाईट <u>www.idfcfirstbank.com</u> मध्ये ए  | रुग्विलेल्या लिंकचा | । संदर्भ घ्यावा. |             |             |                 |
|--------|----------------------|------------------------|---|---------------------|------------------|-------------|-------------|-----------------|
| अ.     | (i)                  | (ii)                   | (iii)   | (iv)                | (v)              | (vi)        | (vii)       | (viii)          |
| क्र.   | मागणी सूचना          | कर्जदार आणि            | मिळकतीचा पत्ता  | राखीव किंमत         | इअर रक्तम        | लिलावाची    | इअर         | प्राधिकृत       |
|        | तारिख आणि रक्कम      | सह –                   |   | रक्षम               |                  | तारिख आणि   | लिलावाची    | अधिकाऱ्याचे नाव |
|        |                      | कर्जदाराची नावे        |   |                     |                  | वेळ         | तारीख आणि   | आणि मोबाईल क्र. |
|        |                      |                        |   |                     |                  |             | वेळ         |                 |
| १      | भारु.                | अभय सोनु               | फ्लॅट क्र. ०४, तळमजला, बी विंग, तुलसी व्हिला वसुंद्री रोड,      |                     | भारु.            | ३१ मे, २०२३ | ३० मे, २०२३ | नाव श्री. अक्षय |
|        | १९,१३,२९८.८१/        | कांबळे आणि             | पंचरत्न एचजीएस समोर, मांडा टिटवाळा (प), कल्याण, ठाणे            | १५,३२,१६०/          | १,५३,२१६/-       | स. ११.०० ते |             | सुर्यवंशी       |
|        | -                    | पी.एस. कांबळे          | ४२१६०५ चे समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.              | -                   |                  | दु. १.००    |             | मोबा:           |
|        | मागणी सूचनाः         |                        | सीमाबद्धः उत्तरः स क्र. ११ च्या सीमा, दक्षिणः लेआऊट प्लॅन मध्ये |                     |                  |             |             | ९६६४५३९१३१      |
|        | २ फेब्रु, २०१९       |                        | रोड, पूर्व: स क्र. ५ सीमा आणि पश्चिम: स क्र. ८, हि क्र. ३ मध्ये |                     |                  |             |             |                 |
|        |                      |                        | बासुंद्री रोड.  |                     |                  |             |             |                 |
| ર      | भारु.                | मुजीब नान्हे           | पालघरचा नोंदणीकृत जिल्हा आणि पालघरचा उप नोंदणीकृत               | भारु.               | भारु.            | ३१ मे, २०२३ | ३० मे, २०२३ | नाव श्री. अक्षय |
|        | २१,८१,८००.११/        | खान आणि                | जिल्हा मध्ये आणि ग्रामपंचायत पाम, तालूका पालघर, जिल्हा          | १७,१३,६००/          | १,७१,३६०/-       | स. ११.०० ते |             | सुर्यवंशी       |
|        | -                    | शबाना मुजीब            | पालघरच्या न्यायाधिकारीतेत गाव पामटेंभी येथे स्थित असलेले        | -                   |                  | दु. १.००    |             | मोबा:           |
|        | मागणी सूचनाः         | खान                    | आणि वसलेले आणि एन ए जमीन धारक सर्व्हे क्र. २७/१, ए बी           |                     |                  | _           |             | ९६६४५३९१३१      |
|        | २८ ऑगस्ट, २०२१       |                        | सी ३३/१ ते १९ वर बांधलेले युनायटेड रेजन्सी नावे ज्ञात           |                     |                  |             |             |                 |
|        |                      |                        | इमारतीमध्ये तिसरा मजल्यावर ए विंग मध्ये इमारत टाईप जे मध्ये     |                     |                  |             |             |                 |
|        | 1                    | 1                      |   | 1                   | 1                | 1           |             | 1               |

बाधा परमार ह चारकाप (१ मिलाप को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. जिचा पत्ता प्लॉट क्र. १८३, सेक्टर-१ चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबा ४०००६७ रोथे चे मधामद आणि सोसायटीच्या इमारती खोली क. २३ धारक यांचे १३.११.२०२२ रोजी कोणतेही नामांकन न करता निधन झाले आणि त्याची एकलर्त एक विवाहीत मुलगी आणि कायदेशीर वारस श्रीम. ज्योती गणेश राठोड यांनी सदर मयत सभासद, म्हणजेच त्यांचे आईच्या जागी त्यांचे नावे सदर खोली मधील सदर शेअर्स. हितसंबंध सभासदत्व हस्तांतर करण्यासाठी सोसायटीकडे एक अर्ज दिला आहे.

सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल, मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडन काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ (पंधरा) दिवसात सोसायटीच्या भांडवल / मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दाव्या / आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि इतर पुराव्यांच्या प्रतींसह मागवित आहे. वर दिलेल्या मदतीत जर दावे/ आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स आणि हितसंबंधाशी सोसायटीच्या उपविधीतील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर, सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर. सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. ठिकाण : मंबई दिनांक : १५-०५-२०२३ च्या वतीने आणि करिता चारकोप (१) मिलाप को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि

सन्मा. सचिव

### एडलवस असट ारकन्स्ट्रक्शन कपना ाल.

#### सीआयएन : युद्द७१००एमएच२००७पीएलसी१७४७५९ रिटेल मध्यवर्ती आणि नोंद. कार्यालय : एडलवैस हाऊस, सीएसटी रोड लगत, कलिना, मुंबई ४०००९८

याअर्थी खालील तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (ॲक्ट) २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्य्रिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट), रुल्स २००२ चा (रुल ३) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खालील नमूद मागण सूचना जारी करून कर्जदारांना सदर सूचनांच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आंत सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम परतफेड करण्यासाठी बोलावित आहेत. ्रानंतर, खालील नमुद्र विविध ट्रस्टचे विवस्त महणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत असलेल्या एडलवैस असेट रिकस्ट्व्यगन कंपनी लिमिटेड (यानंतर इएआरसी असा उद्घेख) कडे खालील नमूद वित्तीय मत्ता अभिहस्तांकित केली आहे. सरफैसी ॲक्ट, २००२ चे कलम ५ अन्वये निष्पादित केलेल्या अभिहस्तांकन करारानुसार, **ईएआरसी** अग्निहत्ता करवांच्या जागी आले आणि वित्तीय मतासंबंधी अभिहत्ताकनकत्यांचे सर्व अधिकार, हक्क आणि हितसंबंध यासह कर्वदाराद्वार घेतलेत्या वित्तीय सहाय्याचे संबंधी ण हितसंबंध, हमी, ताबे गहाण ईएआरमीकडे निहित झाले आहेत आणि ईएआरमी, तारण धनको म्हणन त्यांच्या सर्व अधिकारांचा वापर करीत आहे.

| 豖.   | अभिहस्तांकन<br>कर्त्यांचे नांव   | ट्रस्टचे नाव   | कर्ज खाते क्रमांक  | कर्जदारांचे नाव आणि<br>सह–कर्जदारांचे नाव  | मागणी सूचनेची रक्कम<br>आणि तारीख   | कब्जाची तारीख   | कब्ज<br>प्रकार  |
|--|--|--|--|--|--|---|---|
| ş  | ईएचएफएल  | ईएआरसी<br>ट्रस्ट एससी-<br>४४७  | एलएमयुएम०एचएल०<br>०००४५९५०   | १. सौ. किशोरी प्रमांद झुंजारराव<br>(कर्जदार) २. श्री. परमानंद<br>झुंजारराव (सह-कर्जदार)  | ०७-०४-२०२१<br>रु. ६९,६८,६००.३१ पै  | 80-04-5053  | प्रत्यश्व<br>कब्ज   |
| मिळव   | कतीचे वर्णनः कुल   | र्ग, मुंबई येथे स्थित  | ,<br>जमीन धारक सीटीएस क्र. ६   | ३७/झ,६३७/४४, ६३७/४५,६३७/४६,।   | ६३७/४९(भाग) ६३७/५५ भा  | ग ,६३७८/५४,५५,५   | ६,५८भ   |
| ,६३७<br>विभाग  |  | ७/८७ ते १२१, व   | र प्रिमिअर एफ सीएचएस न   | ावे ज्ञात इमारतीमध्ये एफ विंग मध्ये ३ रा मज  | तल्यावर फ्लॅट क्र. ३०२ येथे सि   | थत मिळकतीचे सर्व ते   | भाग आ   |
| 5  | दिवाण  | ईएआरसी   | 885300E  | १. श्री. संजय बापुराव देशमुख   | 2805-80-08   | 85-04-2023  | प्रत्यः   |
|  | हाऊसिंग  | ट्रस्ट एससी–   | (?30-  | (कर्जदार) २. श्री. समर सत्यव्रता   | आणि  |   | कव्य  |
|  | फायनान्स<br>लिमिटेड  | 30E  | 0000036)   | नायक (हमीदार)  | रु. १४,३३,७६१/-  |   |   |
| सर्व्हे ३<br>तिसरा   | 邪. ५६+५७+५८,   | धारक सी टी एस ब्र  | <b>ह. १६६०, १६६२, १६६३</b>   | शेकिन, खोपोली, तालूका खालापूर, जिल्ह<br>, १७८०, एक्रूण मोजमापित अंदाजे ६०० च<br>३१.८६ चौ.मीटर्स चटई क्षेत्र , ३८.२३ चौ.२<br><b>१) श्री. संजय वापराव देशमख</b>  | त्रौ.मीटर्स वर उभी साई रेसिडन्स  | ती नावे ज्ञात इमारतीच   | या बी विं   |
| ş  | ादवाण<br>हाऊसिंग   | इएआरसा<br>टस्ट एससी-   | 7873468<br>(830-   | १) श्रा. सजय बापुराव दशमुख<br>(कर्जदार) २. समर सत्यव्रता नायक  | २५-०१-२०१५<br>आणि  | 84-04-4043  | प्रत्य<br>कब्ज  |
|  | हाऊासग<br>फायनान्स   | ट्रस्ट एससा-<br>३७१  | 0002088)   | (कजदार) २. समर सत्यव्रता नायक<br>(हमीदार)  | आणि<br>रु. १६,०५,६०१/-   |   | 9903  |
|  | कावनाम्स<br>लिमिटेड  | \$92   | 0002083)   | (हमादार)   | 0. 59,09,905/-   |   |   |
| सन्हें व   | 正 らをよらしまら/   | धारक सी री एस व  | E 98EA 98E2 98E3   | १७४० एकण मोजमापित अंटाजे ६०० व   | ਹੈ ਸੀਟਸ਼ ਕੁਟ ਤੁਸੀ ਸਾਵੇ ਟੇਸ਼ਿਟਜ਼  | पी जाते चात रमारतीच   |   |
|  | मजल्यावर रहिवास<br>दिवाण   | ोत धारक फ्लॅट क्र.<br>ईएआरसी   | ३०४, मोजमापित अंदाजे<br>५५२१६२   | , १७८०, एकूण मोजमापित अंदाजें ६०० च<br>३१.८६ चौ.मीटर्स चटई क्षेत्र , ३८.२३ चौ.ग<br>हेमंत मोरेश्वर घोसाळकर (कर्जदार)<br>२) श्राच्य टेगंड राज्यात्र (कर्जदार)  | नीटर्स बिल्ट अप क्षेत्रची मिळक<br>१०-१०-२०२०   |   | याबीविं<br>प्रत्यः  |
| तिसरा  | मजल्यावर रहिवास<br>दिवाण<br>हाऊसिंग  | ोत धारक फ्लॅट क्र.<br>ईएआरसी<br>ट्रस्ट एससी–   | ३०४, मोजमापित अंदाजे<br>५५२१६२<br>(६९०-  | ३१.८६ चौ.मीटर्स चटई क्षेत्र , ३८.२३ चौ.<br>हेमंत मोरेश्वर घोसाळकर (कर्जदार)<br>२) अद्धा हेमंत घोसाळकर (सह-   | नीटर्स बिल्ट अप क्षेत्रची मिळक<br>१०–१०–२०२०<br>आणि  | п.  | याबीविं<br>प्रत्यः  |
| तिसरा<br>४   | मजल्यावर रहिवास<br>दिवाण<br>हाऊसिंग<br>फायनान्स<br>लिमिटेड   | ोत धारक फ्लॅंट क्र.<br>ईएआरसी<br>ट्रस्ट एससी–<br>३७१   | ३०४, मोजमापित अंदाजे<br>५५२१६२<br>(६९०-<br>०००००४२)  | ३१.८६ चौ.मींटर्स चटई क्षेत्र , ३८.२३ चौ.ग<br>हेमंत मोरेश्वर घोसाळकर (कर्जदार)<br>२) श्रद्धा हेमंत घोसाळकर (सह-<br>कर्जदार)<br>३) अशोक माने (हमीदार)  | नीटर्स बिल्ट अप क्षेत्रची मिळका<br>१०-१०-२०२०<br>आणि<br>रु. २०,२६,०७३.९५ पै  | त.<br>०९-०५-२०२३  | याबीविं<br>प्रत्यः<br>कव्य  |
| तिसरा<br>४<br>मिळब<br>येथे सि<br>६४०<br>अधिव                                   | मजल्यावर रहिवास<br>दिवाण<br>हाऊसिंग<br>फायनान्स<br>लिमिटेड<br>कतीचे वर्णन : उप<br>खेत गावठाण जमीन<br>चौ.फू. बिल्ट अप बे<br>क तपशिलवार वर्णन  | ोत धारक फ्लॅट क्र.<br>ईएआरसी<br>ट्रस्ट एससी –<br>३७१<br>नोंदणीकृत, जि. उ<br>धारक सी टी एस<br>ने स्थित मिळकती   | ३०४, मोबमापित अंदावे :<br>५५२१६२<br>(६९०-<br>०००००४२)<br>ऌासनगर आणि नॉदणीकृत<br>क. ८८-ची, ८८-सी, ८९<br>वे सर्व ते भाग आणि विभाग.   | ३१.८६ चौ.मोटेसं चटई क्षेत्र , ३८.२३ चौ.ग<br>हेमंत मोरेश्वर घोसाळकर (कर्जदार)<br>२) अद्धा हेमंत घोसाळकर (सह–<br>कर्जदार)<br>३) अशोक माने (हमीदार)<br>विल्हा ठापे मध्ये कुळ्याव बल्लापूर महानग<br>ते १९, १०१ ते १०६, फ्रीहोल्ड, साफल्या<br>. एसआरओ उल्हानगर २, महाराष्ट्र येथे नेंदर   | नीटर्स बिल्ट अप क्षेत्रची मिळका<br>१०-१०-२०२०<br>आणि<br>रु. २०,२६,७७३.९५ पै<br>रपालिकेच्या हदीत सानेवाडी गा<br>एक्टेन्शन मध्ये सी विंग २ रा म<br>गिकृत ०५.०६.२००७ दिनांकीत   | त.<br>०९-०५-२०२३<br>विठाण प्लॉट, कुळगात<br>जल्यावर फ्लॅट क्र. ३,<br>। दस्ता क्र. ०२८७०/२  | प्रत्यः<br>कव्ज<br>व, बदला<br>मोजमापि<br>२००७ म   |
| तिसरा<br>४<br>मिळब<br>येथे सि<br>६४०२<br>अधिव<br>कर्जदा<br>कंपनी               | मजल्यावर रहिवासं<br>दिवाण<br>हाऊसिंग<br>फायनात्स<br>लिमिटेड<br>कतीचे वर्णन : उप<br>खेत गावठाण जमीन<br>चौ.फू. बिल्ट अप बे<br>त नवीशिलवार वर्णन<br>रांनी रक्श्मेची परवर्षे<br>ो लिमिटेडचे प्राधि     | ोत धारक फ्लॅंट क्र.<br>इंएआरसी<br>ट्रस्ट एससी –<br>३७१<br>नॉदगीकृत, जि. उ<br>धारक सी टी एस<br>ज़ स्थित मिळकतीप<br>-<br>ब्र करण्यात कस्टूर<br>कृत अधिकारी या                      | ३०४, मोजमापित अंदाजे :<br>५६२१६२<br>(६९० -<br>०००००४२)<br>ल्हासनगर आणि नॉंदणीकृत<br>क्र. ८८ -ची, ८८ -ची, ८९<br>वे सर्व ते माग आणि विमाग.<br>केली आहे. याद्वारे कर्जदा:<br>नात्याने ॲंबटचे कलम १३   | ३९.८६ चौ.मीटर्स चटर्ड क्षेत्र , ३८.२३ चौ.ग<br>हेमंत मॉरेश्वर प्रोसाळकर (कर्जदार)<br>२) श्रद्धा हेमंत घोसाळकर (सह–<br>कर्जदार)<br>३) अशोक माने (हमीदार)<br>जिल्हा ठाणे मध्वे कुळ्णाव बट्लाजू महानण<br>ते ९९, १०१ ते १०६, फ्रीहोल्ड, साफल्या<br>एसआरओ उल्हानगर २, महाराष्ट्र वेथे नॉदण्<br>र आणि सर्वसाधारण जनतेला सूचना देण्या<br>चे पोट-कलम (४) सहवाचता सिच्चुरिटी   | नीदर्स बिल्ट अप क्षेत्रची मिळक<br>१०-१०-२०२०<br>आणि<br>रु. २०,२६,०७३.९५ पै<br>रपालिकेच्या हदीत सानेवाडी ग<br>एवटेन्शन मध्ये सी विंग २ रा म<br>गिकृत ०५.०६,२००७ दिनॉकीत<br>त येते की जिम्नस्वाक्षरीकारांनी<br>इंटरेस्ट (एन्कोर्समेंट) हल्स, २   | त.<br>०९-०५-२०२३<br>वठाण प्लॉट, कुळगात<br>तल्यावर फ्लॅट क्र. ३,<br>। दस्ता क्र. ०२८७०/<br>एडल्लबैस ॲसेट रिर<br>००२ च्या नियम ८ अ                | या बी विं<br>प्रत्यः<br>कव्ज<br>व, बदला<br>मोजमा<br>२००७ म<br>कन्स्ट्रक्श   |
| तिसरा<br>४<br>मिळब<br>येथे सि<br>६४० च<br>अधिव<br>कर्जदाः<br>कंपनी<br>प्रदान   | मजल्यावर रहिवासं<br>दिवाण<br>हाऊसिंग<br>हाऊसिंग<br>फावनान्स<br>लिमिटेड<br>कतीचे वर्णन : उग<br>खेत गावठाण जमीन<br>चौ.फू. बिल्ट अप बे<br>क तपशिलवार वर्णन<br>रांनी रकमेची परतपे<br>केलेल्या अधिकारां | ते धारक फ्लॅंट क्र.<br>इंएआरसी<br>ट्रस्ट एससी–<br>३७१<br>नॉटगीकृत, जि. उ:<br>धारक सी टी एस:<br>क्र स्थित मिळकतीभ<br>केड करण्यात कस्तु प्र<br>कृत अधिकारी या<br>चा वापर करून प्रत | ३०४, मोजमाधित अंदाजे ।<br>५६५२१६२<br>(६९०-<br>०००००४२)<br>ल्हासनगर आणि नोंदणीकृत<br>क्र. ८८-बी, ८८ -सी, ८४<br>बे सर्व ते भाग आणि विभाग,<br>केली आहे. चाद्वारे कर्जदा<br>नात्याने ॲंबटचे कलाम १३  | ३१.८६ चौ.मोर्ट्स चटर्ड क्षेत्र , ३८.२३ चौ.ग<br>हिमंत मोरेश्वर पोसाळकर (कर्जदार)<br>२) अद्या हेमंत पोसाळकर (सह–<br>कर्जदार)<br>३) अशोक माने (हमीदार)<br>जिल्हा ठाणे मध्ये कुळ्याच बत्लापूर महाग<br>ते ९९, २०१ ते १०६, फ्रीहोल्ड, साफल्या<br>एसआरओ उल्हानगर २, महाराष्ट्र येथे नॉदण्<br>र आणि सर्वसाधारण जनतेला सूच्ना देण्या<br>चे पोट-कल्म (४) सहवाचता सिक्सुॉस्टी<br>तेल्या तार्ख रोजीस खालॉल नम्द्र मिळव   | गैटर्स बिल्ट अप क्षेत्रची मिळका<br><b>१०−१०-२०२०</b><br>आणि<br>ठ. २०,२९६,०७३.९५ पै<br>रपालिकच्या हदीत सानेवाडी ग<br>एवटेन्शन मध्ये सी विंग २ राम्स<br>गिड्रत ०५.०६.२००७ दिनॉकोत<br>त येते स्त्री निम्न्सस्वाक्षरीकारांनी<br>इंटरेस्ट (एन्कोर्समेंट) इल्स, २<br>तोचा प्रत्यक्ष कज्या प्रेतला आ                  | त.<br>०९-०५-२०२३<br>वढाण प्लॉट, कुळगा<br>बल्यावर फ्लॅट फ्र. ३,<br>१ दस्ता क्र. ०२८७०/२<br>एडल्लवैस ऑसेट रि<br>००२ च्या नियम ८ अ<br>हे.          | या बी विं<br>प्रत्यः<br>कव्ज<br>व, बदला<br>मोजमा<br>२००७ म<br>कन्स्ट्रक्श   |
| तिसरा<br>४<br>मिळब<br>येथे सि<br>६४०२<br>कर्जदान<br>कर्जदान<br>तारणम<br>विशेषा | मजल्यावर रहिवार्स<br>दिवाण<br>हाऊसिंग<br>फायनान्स<br>लिमिटेड<br>कतीचे वर्णन : उप<br>त्थेत गावठाण जमीन<br>ची.कू. बिल्ट अप थे<br>कत्ते व्या अधिकारां<br>त. कर्बदार आणि<br>त. : कर्बदार आणि           | ते धारक प्रसंद क्र.<br>ईएआरसी<br>ट्रस्ट एससी –<br>३७१<br>नोंदगीकृत, जि. उज<br>धारक सी टी एस<br>क्र किरण्यात कसूर<br>कृत अधिकारी या<br>चा वापर करून प्रत<br>जेरा उपलब्ध अस        | ३०४, मोजमाधित अंदाजे :<br>५६९२ –<br>०००००४२)<br>ल्हासनगर आणि नोंदणीकृत<br>क्र. ८८ –ची, ८९<br>वे सर्व ते भाग आणि विभाग.<br>केली आहे. चाद्वारे कर्जदा<br>नात्याने ॲक्टचे कलाम १३<br>वेक मिळकतीसामेर नमूद वे<br>रोतन्या वेळेसंबंधी ॲक्टवीशी व्यवहार | ३१.८६ चौ.मीटर्स चटर्ड क्षेत्र , ३८.२३ चौ.ग<br>हिमंत मोरिश्वर प्रोसाळकर (कर्जदार)<br>२) अद्धा हेमंत प्रोसाळकर (सह –<br>कर्जदार)<br>३) अशोक माने (हमीदार)<br>जिल्हा ठाणे मध्वे कुळ्याव बदलाज्न महानग<br>ते ९९, १०१ ते १०६, फ्रीहोल्ड, साफल्या<br>३, एसआरओ उल्हानगर २, महाराष्ट्र वेथे नोंदग<br>र आणि सर्वसाधारण जनतेला स्टूक्ता देण्या<br>चे पोट-कल्तम (४) सहवाचता सिक्युरिटी<br>लोल्या तारखे रोजीस खालील नमूद मिळ्ळ<br>कलम १३ चे पोट-कलम तावधान करण्यात येत अ | गैटर्स बिल्ट अप क्षेत्रची मिळक<br>१०-१०-२०२०<br>आणि<br>ठ. २०,२६,०७३.९५ पै<br>रपालिकेच्या हदीत सानेवाडी गा<br>एवटेयन मध्ये सी विंग २ रा म<br>गिकृत ०५.०६.२००७ दिनांकीत<br>त येते की निम्नस्वाक्षरीकारांनी<br>इंटोस्ट (प्रन्कोर्समेंट) हल्स, २<br>तीचा प्रत्यक्ष कब्जा येतला आ<br>कडे कर्वद्रायंचे लक्ष वेभण्यात | त.<br>०९-०५-२०२३<br>बद्याण प्लॉट, कुळगा<br>बत्यावर फ्लंट क्र. ३,<br>दस्ता क्र. ०२८७०/२<br>एडलबैस ॲसेट रि<br>००२ च्या नियम ८ अ<br>हे.<br>वे आहे. | था बी विं<br>प्रत्या<br>कब्ज<br>व, बदला<br>मोजमा<br>२००७ म<br>कन्स्ट्रक<br>ज्वये त्य                                  |
| तिसरा<br>४<br>भिळव<br>वेथे सि<br>६४०३<br>अधिव<br>कर्जदाः<br>जिरोषस्<br>रक्कमनी | मजल्यावर रहिवार्स<br>दिवाण<br>हाऊसिंग<br>फायनान्स<br>लिमिटेड<br>कतीचे वर्णन : उप<br>त्थेत गावठाण जमीन<br>ची.कू. बिल्ट अप थे<br>कत्ते व्या अधिकारां<br>त. कर्बदार आणि<br>त. : कर्बदार आणि           | ते धारक प्रसंद क्र.<br>ईएआरसी<br>ट्रस्ट एससी –<br>३७१<br>नोंदगीकृत, जि. उज<br>धारक सी टी एस<br>क्र किरण्यात कसूर<br>कृत अधिकारी या<br>चा वापर करून प्रत<br>जेरा उपलब्ध अस        | ३०४, मोजमाधित अंदाजे :<br>५६९२ –<br>०००००४२)<br>ल्हासनगर आणि नोंदणीकृत<br>क्र. ८८ –ची, ८९<br>वे सर्व ते भाग आणि विभाग.<br>केली आहे. चाद्वारे कर्जदा<br>नात्याने ॲक्टचे कलाम १३<br>वेक मिळकतीसांगर नमूद वे<br>पोना मिळकतीशी व्यवहार               | ३१.८६ चौ.मोर्ट्स चटर्ड क्षेत्र , ३८.२३ चौ.ग<br>हिमंत मोरेश्वर घोसाळकर (कर्जदार)<br>२) अद्धा हेमंत घोसाळकर (सह–<br>कर्जदार)<br>३) अशोक माने (हमीदार)<br>विल्हा ठाणे मध्ये कुळ्यााव बल्लाफू महानग<br>ते १९, १०१ ते १०६, फ्रीहोल्ड, साफल्या<br>एसआरओ उल्हानगर २, महाराष्ट्र येथे नॉदर्ग<br>र आणि सर्वसाधारण जनतेला सूचना देण्या<br>चे पोट-कल्तम (४) सहवाचता सिंब्युसिंठ्य<br>कलाम १३ वे पोट-कलाम (८) च्या तासुद्री  | गैटर्स बिल्ट अप क्षेत्रची मिळक<br>१०-१०-२०२०<br>आणि<br>ठ. २०,२६,०७३.९५ पै<br>रपालिकेच्या हदीत सानेवाडी गा<br>एवटेयन मध्ये सी विंग २ रा म<br>गिकृत ०५.०६.२००७ दिनांकीत<br>त येते की निम्नस्वाक्षरीकारांनी<br>इंटोस्ट (प्रन्कोर्समेंट) हल्स, २<br>तीचा प्रत्यक्ष कब्जा येतला आ<br>कडे कर्वद्रायंचे लक्ष वेभण्यात | त.<br>०९-०५-२०२३<br>बद्याण प्लॉट, कुळगा<br>बत्यावर फ्लंट क्र. ३,<br>दस्ता क्र. ०२८७०/२<br>एडलबैस ॲसेट रि<br>००२ च्या नियम ८ अ<br>हे.<br>वे आहे. | या बी विं<br>प्रत्यः<br>कञ्ज<br>व, बदला<br>मोजमा <sup>ि</sup><br>२००७ म<br>कन्स्ट्र <b>क</b> ्<br>न्वये त्य<br>ालील न |

| Scheme Names                   | Plans / Options                    | Quantum of<br>IDCW per Unit<br>(Gross of Statutory<br>Levy, if any)* (₹) | Face<br>Value<br>(₹ Per<br>Unit) | NAV of IDCW<br>Option as on<br>May 11, 2023<br>(₹ per unit)# |
|--------------------------------|------------------------------------|--|----------------------------------|--|
| PGIM India Arbitrage Fund      | Regular Plan - Monthly IDCW Option | 0.0401   | 10                               | 10.6893  |
| Folivi India Arbitrage Fund    | Direct Plan - Monthly IDCW Option  | 0.0403   | 10                               | 10.7507  |
| PCIM India Hybrid Equity Fund  | Regular Plan - Monthly IDCW Option | 0.1537   | 10                               | 21.8200  |
| PGIM India Hybrid Equity Fund  | Direct Plan - Monthly IDCW Option  | 0.1657   | 10                               | 23.5200  |
| PCIM India Equity Sovings Fund | Regular Plan - Monthly IDCW Option | 0.0710   | 10                               | 12.5531  |
| PGIM India Equity Savings Fund | Direct Plan - Monthly IDCW Option  | 0.0766   | 10                               | 13.5417  |

Notice is hereby given that PGIM India Trustees Private Limited, Trustee to PGIM India Mutual Fund, has approved declaration

of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under the following schemes of PGIM India Mutual Fund with

#### \*Pursuant to payment of IDCW, the NAV of the above-mentioned option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy, if any.

IDCW will be paid to those unit holders whose names appear in the records of the Registrar as at the close of business on the record date. For units in dematerialized form, all unit holders whose names appear in the beneficiary position file downloaded from the depositories as on the record date will be entitled to receive the IDCW.

\*The IDCW distribution will be subject to the availability of distributable surplus under the schemes and may be lower to the extent of distributable surplus available on the Record Date.

> For PGIM India Asset Management Private Limited (Investment Manager for PGIM India Mutual Fund)

| Place | : | Mumbai       | Mumbai       |  |
|-------|---|--------------|--------------|--|
| Date  | : | May 14, 2023 | May 14, 2023 |  |

May 17, 2023 as the record date: -

Authorized Signatory

Sd/-

Unit holders are requested to update their PAN. KYC, email address, mobile number, nominee details with AMC and are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Mutual Fund as well as check for any unclaimed redemptions or Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') payments.

### MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.